

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १८

सभावृत्तांत

दिनांक - २०/०८/२०२१

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक २०/०८/२०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील तिस-या मजल्यावरील मा.सभापती, विधी समिती यांचे दालनात मा.उपसचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र.कोरोना/२०२०/प्र.क्र.७६/ नवि-१४ दि. ३ जुलै २०२० अन्वये ऑनलाईन पध्दतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे) आयोजित करणेत आली होती. सदर सभेत खालीलप्रमाणे काही सन्मा.सदस्य सभागृहात तर काही सन्मा.सदस्य ऑनलाईन पध्दतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे) उपस्थित होते.

१. मा.स्वीनल कपिल म्हेत्रे - सभापती
२. मा.वसंत प्रभाकर बोराटे
३. सुजाता सुनिल पालांडे
४. मा.चौगुले सीमा दत्तात्रय
५. मा.गोफणे अनुराधा देविदास
६. मा.सुलक्षणा राजू धर
७. मा.पौर्णिमा रविंद्र (आप्पा) सोनवणे

या शिवाय मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.सुभाष इंगळे - उप आयुक्त, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचे विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आले.

विषय क्र.२) पिंपरी चिंचवड महापालिकेतील सफाई कर्मचारी यांचे वारस हक्क नेमणुकीचे प्रलंबित प्रकरणाबात - मा.वसंत बोराटे, मा.पौर्णिमा सोनवणे यांचा प्रस्ताव.

मा.विधी समिती सभा कार्यपत्रिका क्र.१७ चा सभावृत्तांत कायम करणेत आलेचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

ठराव क्रमांक - ४९

विषय क्रमांक - ०१

दिनांक - २०/०८/२०२१

सुचक : मा.सुजाता पालांडे

अनुमोदक : मा.अनुराधा गोफणे

संदर्भ - मा.आयुक्त यांचेकडील पत्र क्र.प्रशा/२/कावि/८६४/२०२१, दि.२२/०७/२०२१

विषय - कार्यकारी अभियंता (स्थापत्य) पदावरिल पदोन्नती बाबत.

विषय क्र.१ चा विचार पुढील सभेचेवेळी करणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.

ठराव क्रमांक - ५०

विषय क्रमांक - ०२

दिनांक - २०/०८/२०२१

सुचक : मा.वसंत बोराटे

अनुमोदक : मा.पौर्णिमा सोनवणे

संदर्भ : मा. मा.वसंत बोराटे, मा.पौर्णिमा सोनवणे यांचा प्रस्ताव.

पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये यापूर्वी सफाई संवर्गात काम करणा-या कर्मचा-यांना लाड-पागे समितीच्या शिफारसीनुसार वारसा हक्काने नोकरी देण्यात येत होती. त्याचा सफाई संवर्गात काम करणा-या समाजातील सर्व घटकांना लाभ मिळत होता, परंतु क्र.प्रशा/०६/कावि/११९१/२०२१, दि.०२/०७/२०२१ चे पत्रान्वये महानगरपालिकेच्या वतीने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक पणे सफाई संवर्गातील काम करणा-या अनुसूचित जाती (SC) वगळता ST, NT, OBC व खुल्या प्रवर्गातील (OPEN) वारसांना नोकरी देणे बंद करण्यात आले आहे. सदरची बाब अन्यायकारक आहे, परंतु सफाई संवर्गात काम करणा-या समाजातील सर्व जाती-धर्माच्या कर्मचा-यांनी आज शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी दिवस-रात्र पंचवीस ते तीस वर्षापासून साफ-सफाईची कामे केली आहेत व करित आहेत. उन्हात थंडीत व विशेषतः पावसाळ्यात अतिशय घाणेरडी दुर्गंधी येत असताना देखील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता व त्यांच्या कुटुंबीयांचा विचार न करता शहराची पर्यायाने देशाची सेवा करित घाणीचे मैला साफ करण्याचे काम केले आहेत, त्यांच्या वारसांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार हक्काची असलेली नोकरी फक्त जातीच्या आधारावर हिसकावली जात आहे. वारसांना त्याठिकाणी कामाला का घेऊ नये? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सद्यस्थितीत त्यांच्या सेवानिवृत्ती, स्वेच्छा निवृत्तीनंतर या घाणीच्या कामामुळे अनेक आजार होतात व जडलेले असतात त्यामुळे त्यांची जबाबदारी आरोग्याची देखभाल करणे हे त्यांच्या वारसा वर अवलंबून असते तसेच सेवानिवृत्ती व स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने त्यांच्या उपजिविकेचे साधन बंद पडलेले आहे व सध्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे

लागत आहे म्हणून जे कोणी सफाई कर्मचारी कामगार आहेत त्यांना वारसा हक्क म्हणून त्यांच्या ठिकाणी नोकरी मिळावी व ज्या कोणी सफाई कर्मचा-यांनी स्वेच्छानिवृत्ती, सेवानिवृत्ती घेतली असेल व घेणार असेल त्यांच्या वारसदारांचा योग्य तो विचार व्हावा आणि सर्व समाजातील सफाई कर्मचारी यांचे काम एकाच प्रकारचे असल्याने त्यामध्ये जातीय निकष लावण्यात येऊ नयेत. तरी आरोग्य विभागामधील सर्व कर्मचा-यांच्या वारसास पुर्वलक्षी प्रभावाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नेमणूक होणेस व सर्व महानगरपालिकेमधील प्रलंबित प्रकरणे निकाली काढणेस मान्यता देणेबाबत मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.महापालिका सभेकडे पाठविण्यात यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.


(स्वीनल कपिल म्हेत्रे)

सभापती-विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय
क्रमांक : नस/४/कावि/४०१/२०२१
दिनांक : २५/०८/२०२१



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.